



UNICHEM
LABORATORIES LTD.

April 4, 2023

BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street Mumbai 400 023

National Stock Exchange India Limited,
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra Kurla Complex, Bandra- (East).
Mumbai-400051.

Scrip Code – 506690

Scrip Code : UNICHEMLAB

Dear Sir,

Subject: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In continuation to our letter dated April 3, 2023, on Postal Ballot Notice, please find enclosed herewith the publication dated April 4, 2023, in newspapers namely Business Standard and Sakal regarding the Notice of Postal Ballot and e-Voting pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder.

Please take the above on record.

For UNICHEM LABORATORIES LIMITED



PRADEEP BHANDARI
Head – Legal & Company Secretary
Enc: a/a

NOTICE

MR. Nanji H. Haria joint Member of the **PANTNAGAR TRIMURTI CO-OP HOUSING SOCIETY LTD.**, having address at 322/323, Pump Room, Hingwala Lane, Pantnagar, Ghatkopar (East) Mumbai-400075, and holding Flat No. 327/29 & 327/30 in the building of the society, died on 29/05/2016 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 07 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A Copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 8.30 P.M. to 9.30 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The **PANTNAGAR TRIMURTI CO-OP HOUSING SOCIETY LTD.**,
Place: Mumbai Sd/-
Date: 04/04/2023 Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **M/s. R. Ketan & Co.** a Partnership firm having address at Office No. 1419, 14th Floor, Prasad Chambers, Swadeshi Mill Compound, Opera House, Mumbai - 400 004, is claiming to be the absolute owner of the said Office, which is more particularly described in the **Schedule** hereunder written. The Owner is intending to sell the said Office to our client Mrs. Nikita Prashant Jain (Purchaser).

The Owner has represented to our client that they have misplaced or lost the Original Title documents viz. (1) Agreement dated 31/07/1971 executed between M/s Ajanta Construction Co. (Developer) and Mr. Dhirajlal M. Dhakka (Purchaser); (2) Agreement dated 07/12/1975 executed between Mr. Dhirajlal M. Dhakka (Transferor) and Mrs. Indira K. Shah (Transferee); and (3) all the Agreements for Basement Car Parking No. 4 except MOU dated 19/12/2000 executed between M/s R. Ketan & Co. (Transferee) and M/s Bapalal & Co. (Transferor) and the original of the same is not available with them. The Owner has further represented that they have not deposited the aforesaid original documents pertaining to the said Office with any person and/or institution and/or legal entity and/or company as and by way of security or otherwise with an intention to create mortgage or charge thereon or transfer their rights in the said Office.

Any and all entities/persons including bank/s and/or financial institution/s having any objection to the proposed sale and/or having a right, title, benefit, interest, claim, objection and/or demand etc. in respect of the said Office including any claim/objection as and by way of sale, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, license, occupation, possession, attachment, family arrangement/settlement, decree and/or order of any Court of Law, contracts / agreements, development rights, partnership, any arrangement, its pendens or otherwise including holding of the original documents in respect of the said Office howsoever is/are hereby required to make the same known in writing, along with certified true copy of the supporting documentary evidence, to the undersigned at the postal address or email address stated below within 14 days from the publication hereof. Public is hereby cautioned against dealing with the said Office on the basis of the original documents pertaining to the said Office. If anybody comes across the original documents pertaining to the said Office please be kind enough to hand it over to / deposit with the undersigned at the under-mentioned address.

SCHEDULE
5 shares of Rs 50/- each bearing distinctive Nos. 1256 to 1260 (both inclusive) recorded in Share Certificates Nos. 1256/1260 dated 12/04/1975 and 5 shares of Rs 50/- each bearing distinctive Nos. 2401 to 2405 (both inclusive) recorded in Share Certificates Nos. 2401/2405 dated 03/07/1985 and Office No. 1419 admeasuring about 250 sq. ft. carpet area situated on the 14th Floor alongwith Basement Car Parking No. 4 in the building known as Prasad Chambers of Prasad Chambers Premises Co-operative Society Limited, Swadeshi Mill Compound, Opera House, Mumbai - 400 004 situated on the plot bearing C.T.S. No. 1487 of Girgaon Division under "D" ward in the registration district of Mumbai.
At Mumbai Dated This 04th Day of April 2023.

VIPUL MODI ASSOCIATES
Advocates for Intending Purchaser
110 Jolly Bhavan No. 1,
10 New Marine Lines, Mumbai - 400 020
Email: vmanumbai@gmail.com

बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

Bank Of Baroda, Thane (W) Branch:
Shrushti Pride, Prasana Bldg., Ram Maruti Road, Thane-400 602. India
Email : THANA@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE

(For Immovable Property)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.01.2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mr. Premnath Kashinath Patil & Mr. Ashok Chatur Parmar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.12,78,877.29/- + Unapplied Int. (Rupees Twelve Lakhs Seventy Eight Thousand Eight Hundred Seventy Seven And Twenty Nine Paise Only)** as on 16.01.2023 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 29th day of March of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mr. Premnath Kashinath Patil & Mr. Ashok Chatur Parmar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.12,78,877.29/- + Unapplied Int. (Rupees Twelve Lakhs Seventy Eight Thousand Eight Hundred Seventy Seven And Twenty Nine Paise Only)** as on 16.01.2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
Equitable Mortgage of Flat No. 004, Ground Floor, A Wing, Om Sai Park Bldg, Village Kather, Tal Bhiwandi, Dist- Thane 421302.

Date: 29.03.2023
Place: Thane

Sd/-
Authorized Officer
(Bank of Baroda)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.01.2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mrs. Anita Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 29th day of March of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mrs. Anita Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
Equitable Mortgage of Flat No. 102, 1st Floor, Ganesh Bhuvan Co-operative Housing Society Ltd., Mumbai Pune Road, Kumbhar Ali, Kalwa West Thane - 400605.

Date: 29.03.2023
Place: Thane

Sd/-
Authorized Officer
(Bank of Baroda)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.01.2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mr. Anil Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 29th day of March of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mr. Anil Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
Equitable Mortgage of Flat No. 102, 1st Floor, Ganesh Bhuvan Co-operative Housing Society Ltd., Mumbai Pune Road, Kumbhar Ali, Kalwa West Thane - 400605.

Date: 29.03.2023
Place: Thane

Sd/-
Authorized Officer
(Bank of Baroda)

कार्यपालक अभियंता का कार्यालय**ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल, लातेहार****शुद्धि - पत्र****अल्पकालिन निविदा आमंत्रण सूचना**

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि अल्पकालिन ई-निविदा सूचना सं0-RWD/SD /LATEHAR/10/2023-23 जिसका P.R. NO-293913 है, में कॉलम संख्या-5 का (II) में जिला नियंत्रण कक्ष, पलामू में निविदा शुल्क एवं अग्रघन की राशि जमा किया जायेगा। निविदा की शेष शर्तें यथावत् रहेगी।

कार्यपालक अभियंता
ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल,
लातेहार
PR294353 (Rural Development)22-23'D

PUBLIC NOTICE

Shri/ Shrimati SMT. NANIBEN S. PATEL & SHRI SHANKARBAHA H. PATEL were members of **INDRAPRASTHA Co-operative Housing Society Ltd.** Having address at Plot No. 1, Out of Plot bearing Survey No. 287, at Malad (E), Mumbai - 400 097 And holding Flat No. 1A/ 203 Share Certificate No. 41 in the building of the society.

SHRI SHANKARBAHA PATEL died on 20.04.2021 without making nomination. The society hereby invites claims and objection from the heir or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no such claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-law of the society. A copy of the registered Bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the Secretary of the Society between 11AM to 5 PM from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The **Indraprastha Co-operative Housing Society Ltd.**
Place : Mumbai Sd/-
Date : 24.03.2023 Hon. Secretary

NOTICE

MR. SEETHARAM VASU SHETLEY joint Member of the **PANTNAGAR TRIMURTI CO-OP HOUSING SOCIETY LTD.**, having address at 322/323, Pump Room, Hingwala Lane, Pantnagar, Ghatkopar (East) Mumbai-400075, and holding Flat No. 327/27 & 28 in the building of the society, died on 06/10/2022 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 07 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A Copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 8.30 P.M. to 9.30 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The **PANTNAGAR TRIMURTI CO-OP HOUSING SOCIETY LTD.**,
Place: Mumbai Sd/-
Date: 04/04/2023 Hon. Secretary

झारखण्ड सरकार**ग्रामीण कार्य विभाग****मुख्य अभियंता का कार्यालय****102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची**

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, डाल्टनगंज के ई-निविदा आमंत्रण संख्या- 299/2022-23/RWD/DALTONGANJ, दिनांक- 23.03.2023, PR No.- 293499 द्वारा प्रकाशित निविदा में क्र०सं- 01, 02, 03 और 04 में कार्य समाप्ति की अवधि 18 माह के स्थान पर 15 माह पड़ा जाए। विस्तृत जानकारी के लिए वेबसाइट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है। अन्य शर्तें यथावत् रहें।

नोडल पदाधिकारी
ई-प्रोक्युमेंट सेल
PR 294451 Rural Work Department(23-24).D

बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

Bank Of Baroda, Thane (W) Branch:
Shrushti Pride, Prasana Bldg., Ram Maruti Road, Thane-400 602. India
Email : THANA@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE

(For Immovable Property)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.01.2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mrs. Anita Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 29th day of March of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mrs. Anita Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
Equitable Mortgage of Flat No. 102, 1st Floor, Ganesh Bhuvan Co-operative Housing Society Ltd., Mumbai Pune Road, Kumbhar Ali, Kalwa West Thane - 400605.

Date: 29.03.2023
Place: Thane

Sd/-
Authorized Officer
(Bank of Baroda)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.01.2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mr. Anil Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 29th day of March of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mr. Anil Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
Equitable Mortgage of Flat No. 102, 1st Floor, Ganesh Bhuvan Co-operative Housing Society Ltd., Mumbai Pune Road, Kumbhar Ali, Kalwa West Thane - 400605.

Date: 29.03.2023
Place: Thane

Sd/-
Authorized Officer
(Bank of Baroda)

बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

Bank Of Baroda, Thane (W) Branch:
Shrushti Pride, Prasana Bldg., Ram Maruti Road, Thane-400 602. India
Email : THANA@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE

(For Immovable Property)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.01.2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mrs. Anita Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 29th day of March of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mrs. Anita Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
Equitable Mortgage of Flat No. 102, 1st Floor, Ganesh Bhuvan Co-operative Housing Society Ltd., Mumbai Pune Road, Kumbhar Ali, Kalwa West Thane - 400605.

Date: 29.03.2023
Place: Thane

Sd/-
Authorized Officer
(Bank of Baroda)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.01.2023 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mr. Anil Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 29th day of March of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mr. Anil Uday Mhatre, Mr. Roshan Uday Mhatre & Meghna Mahendra Anvekar**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.7,27,087.26/- + Unapplied Int. (Rupees Seven Lakhs Twenty Seven Thousand Eighty Seven And Twenty Six Paise Only)** as on 16.01.2023 and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
Equitable Mortgage of Flat No. 102, 1st Floor, Ganesh Bhuvan Co-operative Housing Society Ltd., Mumbai Pune Road, Kumbhar Ali, Kalwa West Thane - 400605.

Date: 29.03.2023
Place: Thane

Sd/-
Authorized Officer
(Bank of Baroda)

PUBLIC NOTICE**TO WHOM SO EVER IT MAY CONCERN**

This is to inform the General Public that following share certificate of Sarla Performance Fibers Limited, having its registered office situated at Survey No. 59/1/4, Amli Piparia Industrial Estate, Silvassa - 396230, India, registered in the name of following Shareholders:

Sr. No.	Name of the Shareholder(s)	Folio No.	Certificate(s) No.(s)	Distinctive No. From	To	No. of Shares
1	Wellknown Textile Industries Private Limited	W01006	958	83449001	83473000	24000

The Public are hereby cautioned against the purchasing or dealing in any way with above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli West, Mumbai-400083 Tel:-91-22-49386270 within 15 Days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate Share Certificate(s).

For Wellknown Textile Industries Private Limited
Sd/-
Anil M Gupta
Director
DIN: 01376458
Legal Claimant
Date: 04/04/2023
Susheela Basant Sundesha

KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED

Registered Office : 1st Floor, Harbour Crest, Mazgaon T.T. Mumbai 400010. | Phone : 23723753, 23729969, 23729971, 23734202, 23734311. Fax : 23748589 | W : www.kokanbank.net

POSSESSION NOTICE
Whereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 09.06.2021 calling upon 1) **M/S.Vinayak Transport - Prop Sanjay Kantilal Popat - Borrower/Mortgagor**, 2) **Mrs.Sonal Sanjay Popat -Mortgagor**, 3) **Mr.Mubin F.Virannee - Surety**, 4) **Mr.Shamsheer F.Virannee - Surety** to repay an amount of **Rs.59,01,766.62 (Rupees Fifty Nine Lacs One Thousand Seven Hundred Sixty Six and paise sixty two only)** towards loan account bearing no.1801/6080 as on 31.05.2021 along with future interest @13.50% p.a. and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice against you.

The Borrower, Mortgagors, Sureties having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Mortgagors, Sureties in public in general that the Borrower/Mortgagor has voluntarily given vacant and peaceful physical possession of the property described herein below to the undersigned and he has taken possession in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rule on this 1st day of April of the year 2023.

The Borrower, Mortgagors, Sureties in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Kokan Mer Co-op Bank Ltd for Rs.60,91,823.62 (Rupees Sixty Lacs Ninety One Thousand Eight Hundred Twenty Three and paise sixty two only)** towards loan account bearing no. 1801/6080 as on 03.04.2023 along with future interest @ 13.50% p.a. and other charges thereon.

Description of property
Flat No.401, 4th floor, Jay shree Ram Kutir CHS Ltd, Station Road, near Dena Bank, Bhayander (W), District Thane -401101, adm.950 sq.ft. (super built) bearing city survey No.96 (P), 97, 98, village Bhayander Tal.Dist Thane in the registration district and sub registration district Thane Bhayander.

PLACE : THANE For/Kokan Mer Co-op Bank Ltd
DATE : 04.04.2023 Sd/-
Authorised Officer

PUBLIC NOTICE

This is to give Notice to the Public at large that

